


महाराष्ट्र शिक्षण समिती द्वारा संचलित

महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा

ता. निलंगा जि. लातूर



पर्यावरण प्रकल्प कार्य पुस्तिका



महाराष्ट्र शिक्षण समिती द्वारा संचलित

महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा



प्रमाणपत्र

प्रमाणपत्र देण्यात येते की, कुमर / कुमारी Abhijit Satish
Patdar इयत्ता Bcom.F.Y हजेरी क्रमांक _____

शैक्षणिक वर्ष २०-२०२३ मधील प्रकल्प कार्य Impact of industrial pollution
on environment
या विषयावर मार्गदर्शक शिक्षक / प्राध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली अपेक्षित
सर्व कामकाज, माहिती संकलन व अहवाल लेखन विद्यापीठाच्या कला लेखन
नियमाप्रमाणे प्रकल्प कार्य तयार केलेले आहे. सदर प्रकल्प कार्य हे संबंधित
विद्यार्थ्याने स्वतः संकलित केलेले आहे.

सदर प्रकल्प कार्य हे संबंधित विद्यार्थ्याने स्वतः संकलित केलेल्या
लेखन सामग्रीवर आधारित असून स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिले आहे.

दिनांक : 17/10/23

Patdar
मार्गदर्शक

परिक्षक

Patdar
प्राचार्य / उपप्राचार्य
Principal
Maharashtra Mahavidyalaya
Nilanga 413521 Dist Latur

महाराष्ट्र शिक्षण समिती द्वारा संचलित
महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा

ता. निलंगा जि. लातूर

पर्यावरण

प्रकल्प कार्य लेखन वही
(Environmentakl Project Work Book)

विद्यार्थ्यांचे नांव Anjly Satish potdar

वर्ग B.Com. Ty तुकडी _____ क्रमांक _____

प्रकल्प कार्याचे शिर्षक _____

प्रकल्प स्वरूप : वैयक्तीक / गटामध्ये :

१) _____

२) _____

३) _____

प्रकल्प मार्गदर्शकाचे नाव : _____

प्रकल्प मार्गदर्शकाचे नांव : _____



अनुक्रमणिका

अ.क्र.	घटकाचे नाव	पान क्र.
1]	Introduction	
2]	Noise pollution	
3]	Air pollution	
4]	Pollutants	
5]	Water pollution	
6]	Industrial wastewater	
7]	Thermal Pollution	
8]	Control of Environmental degradation	

INTRODUCTION

• Although industries contribute significantly to India's economic growth and development, the increase in pollution of land, water, air, noise and resulting degradation of environment that they have caused, can not be overlooked.

Industries are responsible for four types of pollution:

- a) Noise
- b) Air
- c) Water
- d) Land.

The polluting industries also include thermal power plants.



Air Pollution

Air pollution is the introduction of chemicals, particulate matter, or biological materials that cause harm or discomfort to humans or other living organisms, or cause damage to the natural environment or built environment into the atmosphere.

The atmosphere is a complex dynamic natural gaseous system that is essential to support life on planet Earth. Stratospheric depletion due to air pollution has long been recognized as a threat to human health as well as to the Earth's ecosystems.



There are two types of air pollution

1] Natural

2] Manmade

Natural Air pollution :- those air pollution which causes naturally is natural air pollution,
eg: forest fire, dust storm.

Manmade Air pollution :-

that air pollution which causes due to human activities is called man made air pollution.

Eg: burning of fossils fuel in industries, vehicles and thermal plants,



Pollutants

A substance in the air that can cause harm to humans and the environment is known as an air pollutant. pollutants can be in the form of solid particles, liquid droplets or gases. In addition, they may be natural or man-made.



• Factories = factories, office buildings, homes and power generating stations burn fossil fuels, which cause air pollution.

• Combustion Engine Exhaust = cars, trucks Jet airplanes and other combustion engine vehicles cause air pollution

• Petroleum = Petroleum refineries release hydrocarbons and various particulates that pollute the air.

Power Lines = Some power lines are not insulated and are high voltage. This creates air pollution.

Pesticides = Pesticides used to kill indoor and outdoor pests. Insecticides used to kill insects and herbicides use to kill weeds all cause air pollution.

